



SUNIL INDUSTRIES LIMITED
(AN ISO 9001 & 14001 CERTIFIED COMPANY)

Corporate Office
315, Rewa Chambers
New Marine Lines, Mumbai - 400 020
Tel. : (022) 2201 7389 / 2208 7860
Fax : (022) 2208 4594
E-mail : info@sunilgroup.com
www.sunilgroup.com

CIN No.: L99999MH1976PLC019331

Date: November 14, 2024

To,
Department of Corporate Service (DCS-CRD),
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400001

Sub: Submission of Newspaper Clippings of Un-Audited Financial Results for quarter and half-year ended September 30, 2024

Ref.: Sunil Industries Limited, Scrip code: 521232

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper clippings of Un-Audited Financial Results for quarter and half-year ended September 30, 2024 published in the following newspapers:

1. Active Times (English edition)
2. Mumbai Lakshadeep (Marathi edition)

Kindly take the same on record.

Yours faithfully,

For SUNIL INDUSTRIES LIMITED

Vinod Lath
Managing Director
DIN: 00064774

Encl.: As above.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share certificate No. 95, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos from 471 to 475 of Krishna Residency ABC Co-operative Housing Society Ltd. situated Near Dalmia College, off. S. V. Road, Malad (W), Mumbai-400064, in the name of Shri. Mayank K. Shukla has been reported lost/misplaced and an application has been made by him to the society for issue of duplicate share certificate.

The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If no claims/objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

Date: 14/11/2024
Place: Mumbai.

For and on behalf of Krishna Residency ABC Co-operative Housing Society Ltd.
Sd/-
(Hon. Secretary)

PUBLIC NOTICE

Notice hereby given to the public at large, that my clients, Mr. Ranchohdbhai Kalidas Patel and Mr. Hitesh Ranchohdbhai Patel, intend to purchase Flat No. 518, in Wing E, of Panchsheel III C.H.S. Ltd., situated at Plot No. 18, Survey No.287, Raheja Township, Malad (East), Mumbai - 400097, from the present joint owner of the property Mr. Kirit Sevanti Doshi & Mrs. Ranjan Kirit Doshi.

Whoever has any claim, right, lien or any objection or in any other way having any claim, right, title, interest or any objection by way of sale, mortgage, lease, lien, gift, tenancy, ownership, Family Arrangement / Settlement, etc. or any person(s) having any claim, right, title, interest, or objections the sale, transfer, or any part thereof, in respect to the said flat, is hereby required to make their claim in writing to the undersigned within 15 (fifteen) days from the date of publication of this notice. If no objection/s is raised within the stipulated period, then it will be presumed that the title of the said property is clear, and my client shall proceed with the purchase of the said property.

This notice has been issued in the interest of securing a clear title for my client.

Sd/-
Adv. Lalit Dhamesh
Shop no. 1, Dadumiya Chawl, Opp. Malad Passport PSK, Malad-East, Mumbai-97.
Place : Mumbai Date : 14.11.2024

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Ajitkumar A. Mishra & Mrs. Poonam A. Mishra, the owner of said Flat No. A-9, 1st Floor, area 305 Sq. Ft. Built up, in Amba Bhuvan CHS Ltd. on Survey No. 46P, Plot No. 12, in revenue Village - Navghar, Taluka - Vasai, District - Palghar (Hereinafter referred to as the said Flat), has approached me to publish this public notice for missing of:-

1) Original Agreement for Sale Dated 25/06/1982 Between Mr. Prataprakumar Bhanji And Mrs. Veenaben Manekji Shah
2) Original Agreement for Sale Dated 25/06/1982 Between Mr. Prataprakumar Bhanji And Mrs. Veenaben Manekji Shah
Any person/s who found the said Original Agreement for Sale is/are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person/s doing so will do so at his / her own risk as to cost and consequences and such acts/ transactions shall not be binding upon my clients.

Further, any person/s having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, bequest, succession, license, maintenance, lis-pendency, loan, advances, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindayal Nagar, opp. Bassein Catholic Bank Ltd., Manickpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202 within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.

Vasai, Dated This 14th day of November, 2024.

Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the Public at large on behalf of my Clients being, Mrs. Farhana Mohd Iqbal Chataiwala, and Mrs. Asma Abdul Razzak Lakdawala, daughters of Late Mr. Abdul Razzak Ismail Zardarwala who passed away on 28th July, 2011 and Late Mrs. Sabira Abdul Razzak Zardarwala who passed away on 26th October, 2022 and who were the Owners of the Flat i.e. Flat No. 08 admeasuring about 405 Sq. Ft. situated at 1st Floor, Rohan Co-op. Hsg. Soc. Ltd., Building No. 'B', Opp. Amrut Nagar, situated and lying on a plot of land bearing Survey No. 37 - B, Mumbai, District - Thane - 400 612 (hereinafter referred to as "the said Property / Room premises") (Rupees 5 (Five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees 50/-) each bearing distinctive Nos. 146 of 150 (both inclusive) comprised in Share Certificate No. 30 issued by the said Rohan Co-op. Hsg. Society, Ltd. on 26th August, 1998, for transfer of the said Flat and said Shares in their name, owing to the fact that they are the Legal Heirs of Late Mr. Abdul Razzak Ismail Zardarwala and Late Mrs. Sabira Abdul Razzak Zardarwala on the basis of the submission of the Documents titled, "Affidavit Declaring Legal Heirs" and "Indemnity Bond" as per prescribed format duly affirmed / notarised by Notary Public on the 11th day of November, 2024. Any persons having any claim or claims against or in the said Property or any part thereof by anyway however are hereby required to make the same in writing to the Hon'ble Chairman / Secretary of Rohan Co-op. Hsg. Society, Ltd., Amrut Nagar, Mumbai, District - Thane - 400 612, within 14 days from the publication of this Notice otherwise the said Flat shall be transferred in the name of Mrs. Farhana Mohd Iqbal Chataiwala and Mrs. Asma Abdul Razzak Lakdawala without reference to any such claim or claims and the same shall be considered as waived or abandoned.

MS. DELZEEN ADIL DASTOOR,
Advocate High Court, Bombay
Reg. No. MAH / 7625 / 2023.
Room No. 11, Block No. 8, 4th Floor,
Rustom Baug, Sant Savta Mali Marg,
Byculla (E) - 400 027
Cell: +91 - 84220 97465
Email: delzeendastoor2@gmail.com

WORTH INVESTMENT & TRADING CO LTD						
497/501, Village Biloshi, Taluka Wada, Thane, Maharashtra - 421303 PHONE NO.: 022-62872900 E-MAIL: worthinvesttrading@gmail.com Website: www.worthinv.com						
UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2024						
PARTICULARS	(Rs. In Lakhs Except EPS)					
	Quarter Ended			Year Ended		
	3 months ended 30.09.2024	Preceding 3 months ended 30.06.2024	Corresponding 3 months ended in the previous year 30.09.2023	Year to date figure for current period 30.09.2024	Year to date figure for the previous year ended 30.09.2023	Year ended 31.03.2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
(i) Revenue from operations	130.51	126.57	98.57	257.08	190.04	439.99
(II) Interest Income	130.51	126.57	98.57	257.08	190.04	439.99
(III) Total Revenue from operations	130.51	126.57	98.57	257.08	190.04	439.99
(IV) Total Expenses (IV)	51.15	18.37	45.69	69.53	83.24	192.52
(V) Profit / (loss) before exceptional items and tax (III-IV)	79.36	108.19	52.88	187.55	106.80	247.46
(VI) Exceptional items	79.36	108.19	52.88	187.55	106.80	247.46
(VII) Profit/(loss) before tax (V-VI)	79.36	108.19	52.88	187.55	106.80	247.46
(VIII) Tax Expense:						
(1) Current Tax	20.63	28.13		48.76		64.34 (1.98)
(2) Deferred Tax						
(IX) Profit / (loss) for the period from continuing operations(VII-VIII)	58.72	80.06	52.88	138.78	106.80	185.10
(X) Profit / (loss) from discontinued operations(After tax) (X-VI)						
(XI) Profit / (loss) for the period (IX+X)	58.72	80.06	52.88	138.78	106.80	185.10
(XII) Earnings per equity share (for continuing and discontinued operations)						
Basic (Rs.)	0.04	0.05	0.84	0.09	1.69	2.44
Diluted (Rs.)	0.04	0.05	0.84	0.09	1.69	2.44

Notes:
1) The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its meeting held on 13th November, 2024 and also Limited Review were carried out by the Statutory Auditors.
2) Previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary.
3) Financial Results for all the periods presented have been prepared in accordance with IND AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time

For Worth Investment and Trading Company Limited
Sd/-
Nimit Ghatalia
Director
Date : -13/11/2024
Place : - Mumbai
DIN : 07069841

iStreet Network Limited							
CIN L51900MH1986PLC040232							
Regd. Add.: 107, New Sonik Link End, Istate, Link Road, Malad West Mumbai 400064							
Website : www.istreetnetwork.com Email: info@istreetnetwork.com Contact: +91 7972034739							
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF ENDED 30th September, 2024							
Sr. No.	Particulars	Quarter ended			Half year ended		Year Ended 31.03.2024 Audited
		30.09.24 Un-Audited	30.06.24 Un-Audited	30.09.23 Un-Audited	30.09.24 Un-Audited	30.09.23 Un-Audited	
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	
1	Total income from operations	-	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.68)	(3.33)	(4.41)	(7.00)	(6.59)	(12.92)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.68)	(3.33)	(4.41)	(7.00)	(6.59)	(12.92)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.68)	(3.33)	(4.41)	(7.00)	(6.59)	(12.92)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(3.68)	(3.33)	(4.41)	(7.00)	(6.59)	(12.92)
6	Paid-up Equity Share Capital	852.00	852.00	852.00	852.00	852.00	852.00
7	Other Equity				(1,035.40)	(1,022.07)	(1,028.40)
8	Earnings per Share (Par Value Rs. 4 each) (Not annualised)				(0.03)	(0.03)	(0.06)
9	Basic and Diluted	(0.02)	(0.02)	(0.02)	(0.03)	(0.03)	(0.06)

Notes:
1. The above un-audited financial result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 13th November 2024.
2. The Statutory Auditors of the company have carried out the Limited Review of the results of the Company and issued a Limited Review Report, now attached herewith.
3. The company is actively pursuing several business and services opportunities including that of in the area of Artificial Intelligence (AI). The company is hoping to launch it new initiative soon and accordingly it is continued to be a going concern.
4. The financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards 34, Interim Financial Reporting (Ind AS 34), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 (as amended).
5. Previous period/year figures have been regrouped re-arranged, wherever necessary, to confirm to current year presentation.

By Order of the Board
Meenu Malu
Director
DIN:0044932
Place : Mumbai
Date : 13th November 2024

SUNIL INDUSTRIES LIMITED							
CIN No: L9999MH1976PLC019331							
Regd Office: D-8, M.I.D.C., Phase II, Manpada Road, Dombivli (E) - 421 203 Dist. Thane, Maharashtra Tel No. 022-22017389 Web site: www.sunilgroup.com Email ID: info@sunilgroup.com							
UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2024							
Sl. No.	Particulars	Quarter Ended			Six Month Ended		Year Ended 31/Mar/2024 (Audited)
		30/Sep/2024 (Un-Audited)	30/Jun/2024 (Un-Audited)	30/Sep/2023 (Un-Audited)	30/Sep/2024 (Un-Audited)	31/Mar/2024 (Un-Audited)	
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	
1	Total Income from Operations	3473.44	4436.56	3885.88	7910.00	11799.6	18039.54
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	96.00	139.66	84.27	235.66	260.93	374.53
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	96.00	139.66	84.27	235.66	260.93	374.53
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	63.48	92.84	46.63	156.32	159.37	223.58
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	63.48	92.84	46.63	156.32	159.37	223.58
6	Equity Share Capital	419.84	419.84	419.84	419.84	419.84	419.84
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	4268.25	4204.77	4046.14	4268.25	4046.14	4111.93
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	(a) Basic	1.51	2.21	1.11	3.72	3.80	5.36
	(b) Diluted	1.51	2.21	1.11	3.72	3.80	5.36

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For Sunil Industries Ltd
Sd/-
Mr. Vinod Lath
Managing Director (DIN : 00064774)
Date: 11/11/2024
Place: Dombivli

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD.				
Corporate Office : 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana) Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail : customercare@shubham.co Website : www.shubham.co				
POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)				
Whereas the undersigned being the authorized officer of the Shubham Housing Development Finance Company Limited (hereinafter called Shubham) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon borrowers to repay the amount within 60 days from the date of receipt of the said notice.				
The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.				
The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shubham Housing Development Finance Company Limited for an amount detailed below and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Details are as below:				
S. No.	Loan No./Borrower(s) Name	Demand Notice Date & Amount	Secured Asset	Affixation Date
1	Loan No. OBEL211100005041444, Mohammad Firdous Mohammad Karim Khan, Fatimabi Karim Khan,	23-08-2024 & ₹ 6,10,125/-	Flat No.403, 4th Floor, House No.0818a, Shri Ram Samarth Nerul Gothan, Nerul Village, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400701	11-11-2024
2	Loan No. ODOM2102000005034600, Tejashwini Devidas Gaikwad, Rupali Devidas Gaikwad, Pramila Devidas Gaikwad,	23-08-2024 & ₹ 16,37,302/-	Flat No.401, 4th Floor, B-wing, Om Residency, Survey Number 24, Hissa Number 04 Davadi Grampanchayat, Dombivli East, Kalyan, Thane, Maharashtra-421306	11-11-2024
3	Loan No. OKAL2201000005043443, Ashish Ankush Panchal, Arya Ashish Panchal,	23-08-2024 & ₹ 14,10,079/-	Flat No.403, "A" Wing, 4th Floor, Sai Heights s, House No. 202/K, 133/A, 307, 202/D, 351, 202/B, 352, 202/A, 350 Village Adai Taluka Panvel, Dist Raigad Thane Maharashtra-410206	11-11-2024
4	Loan No. OBEL2204000005046785, Siddhant Chandrakant Rokade, Deepali Anant Sangare,	23-08-2024 & ₹ 11,03,704/-	Flat No. 203 on 2nd floor building known as Ameer Villag S. No. 68/5B-6, CTS No. 1135 part Plot No. 2 Village-Chinchavali Shekin Khopoli (Loweje) Taluka Khalapur, District-Raigad Navi Mumbai Thane Maharashtra-400701	11-11-2024
5	Loan No. ODOM220900000502390, Rambabu Fulchand Kesharwani, Rekhadevi Rambabu Kesharwani,	23-08-2024 & ₹ 12,54,899/-	Flat No. 204, 2nd Floor, Vasant Patil Residency, Survey No. 51 Hissa No. 3/b, Milkat No.30, Village Kaneri Bhiwandi Thane Maharashtra-421305	11-11-2024
6	Loan No. OBLR2309000005069606, Rekha Laxman Londhe, Laxman Kisan Londhe,	23-08-2024 & ₹ 15,32,158/-	Flat No. 719 7th Floor Trishul Golden Veda Gut No. 83/1, 85 Village Sonivali Badlapur West Thane Maharashtra - 421203	11-11-2024

Place : Gurgaon
Date : 13.11.2024
Authorised Officer
Shubham Housing Development Finance Company Limited

FORMAT C-1 DECLARATION ABOUT CRIMINAL CASES				
(As per the judgement dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)				
Name of Candidate	SANTOSH NATRAJ JANGAM			
Address of Candidate	5th Road, Ekta Chawl, V.M. Road No. 5, Nehru Nagar, Juhu, Mumbai - 400056, Maharashtra, India.			
Name of Political Party	INDEPENDENT			
Name of Election	Maharashtra Legislative Assembly - 2024			
Name of Constituency	165, Andheri (West)			
I SANTOSH NATRAJ JANGAM, a candidate for the above mentioned election, declare for public information the following details about my criminal antecedents:				
(A) Pending Criminal Cases - Nil				
Sr. No.	Name of Court	Case No. and Dated	Status of Case(s)	Section(s) of Acts Concerned & Brief description of offence(s)
1	M.M. Court Andheri	FIR No. 0094/2024	Pending	448, 452, 324, 323, 427 & 34
(B) Details about cases of conviction for criminal offences - NIL				
Sr. No.	Name of Court & date(s) of order(s)	Description of Offence(s) & Punishment Imposed	Maximum Punishment Imposed	
Nil	Nil	Nil	Nil	

Sd/-
SANTOSH NATRAJ JANGAM

MAYUKH DEALTRADE LIMITED									
CIN: L51219MH1980PLC329224									
Address: Office No. 101 on 1st Floor, Crystal Rose C.H.S. Data Mandir Road, Mahavir Nagar, Kandivli West, Mumbai-400067									
Email id: info@mayukh.co.in, website: www.mayukh.co.in									
(Extract of Standalone & Consolidated Un-audited Financial Result for the quarter ended 30th September, 2024) (Rs in lakhs)									
Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		Year to Date figures for current period ended 31-Mar-24 Audited		
		3 months ended 30-Sep-24 Un-audited	Preceding 3 months ended 30-Jun-24 Un-audited	Corresponding 3 months ended in the previous year 31-Mar-24 Audited	3 months ended 30-Sep-24 Un-audited	Preceding 3 months ended 30-Jun-24 Un-audited			
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited			
1	Total income from operations	159.97	79.65	45.94	355.73	159.97	79.65	45.94	355.73
2	Total Expenses	74.77	32.23	12.01	202.28	74.81	32.26	12.01	202.49
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	85.20	47.42	33.93	153.44	85.16	47.39	33.93	153.24
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	61.77	33.80	27.47	119.19	61.77	33.77	27.47	119.04
5	Total Comprehensive Income	61.77	33.80	27.47	119.19	61.75	33.77	27.47	119.04
6	Paid-up Equity Share Capital (F.V 5/- each)	1200.00	1200.00	930.00	1200.00	1205.00	1205.00	935.00	1205.00
7	Earning Per Share								
	Basic	0.26	0.14	0.15	0.40	0.26	0.14	0.15	0.49
	Diluted	0.26	0.14	0.15	0.40	0.26	0.14	0.15	0.49

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure requirements) Regulations, 2015. The above Standalone and Consolidated financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 12th November, 2024.

For Mayukh Dealtrade Ltd.
Sd/-
Mit Tarun Kumar Brahmabhai
Managing Director
DIN: 06520600
Place: Mumbai
Date: 12/11/2024

MANAPPURAM HOME FINANCE LIMITED				
FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD CIN : U65923K21010PLC039179				
Unit 301-315, 3rd Floor, A wing, Kanakia Wall Street, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai - 400093, Contact No. : 022-68194000/022-66211000.				
POSSESSION NOTICE (For Immovable Property)				

बच्चू कडूसारी विद्यार्थी संघटना प्रचाराच्या मैदानात

अमरावती, दि. १३ : युवापिढी ही देशाचे भविष्य असून या युवा वर्गाचा भेदसावणाच्या समस्यांची जाण असणाऱ्या बच्चू कडू यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्या समस्या मार्गी लावून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग आदी शोषित घटकांचे नेतृत्व करणाऱ्या बच्चू कडूंनी विद्यार्थ्यांचे देखील नेतृत्व करीत अनेक लढाया लढत त्या जिंकल्या. परिणामी विद्यार्थी हिताचे अनेक चांगले निर्णय सरकारला घ्यावे लागले. या सर्व बाबींची जाण असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी आपले कर्तव्य म्हणून आपल्यासाठी लढणाऱ्या योद्ध्यासाठी प्रचाराच्या मैदानात उडी घेत योद्धा असलेल्या बच्चू कडू यांच्या विजयाचा निर्धार केला आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून बच्चू कडू हे नेहमी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रश्न घेऊन शासनदरबारी पाठपुरावा करत असतात. नुकतेच त्यांच्यामुळे पेपरफुटी विरोधातला कायदा असेल, विविध पदभरती असेल, त्यांचे जाईनिंग, निकाल असेल, सर्व परीक्षा एम पी एस सीकडे आणण्याचा निर्णय असेल, बोगस दिव्यांगांना आका घालण्यासाठीचा शासन निर्णय असेल अश्या खूप सान्या प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांसाठी काम केले.

SUNIL INDUSTRIES LIMITED							
CIN No: L99999MH1976PLC019331							
Regd Office: D-8, M.I.D.C., Phase II, Manpada Road, Dombivli (E) - 421 203 Dist. Thane, Maharashtra							
Tel No. 022-22017389 Web site: www.sunlgroup.com Email ID: info@sunlgroup.com							
UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2024 (Rs. In Lakhs)							
Sl. No.	Particulars	Quarter Ended			Six Month Ended		Year Ended
		30/Sep/2024 (Un-Audited)	30/Jun/2024 (Un-Audited)	30/Sep/2023 (Un-Audited)	30/Sep/2024 (Un-Audited)	31/Mar/2024 (Audited)	
1	Total Income from Operations	3473.44	4436.56	3885.88	7910.00	11799.6	18039.54
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	96.00	139.66	84.27	235.66	260.93	374.53
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	96.00	139.66	84.27	235.66	260.93	374.53
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	63.48	92.84	46.63	156.32	159.37	223.58
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	63.48	92.84	46.63	156.32	159.37	223.58
6	Equity Share Capital	419.84	419.84	419.84	419.84	419.84	419.84
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	4268.25	4204.77	4046.14	4268.25	4046.14	4111.93
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
(a)	Basic	1.51	2.21	1.11	3.72	3.80	5.36
(b)	Diluted	1.51	2.21	1.11	3.72	3.80	5.36

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

Format C-1

(For candidate to publish in Newspapers, TV)

Declaration about criminal cases:

(As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and Address of Candidate:

MR. SHIRISH GUNWANT SAWANT
204, B Wing, Shivrushti Shivswapna,
Shivrushti Road Kurla (East),
Mumbai- 400 024,

Name of Political Party : MAHARASHTRA NAVNIRMAN SENA

(independent candidates should write "Independent" here)

Name of Election: Maharashtra Legislative Assembly-2024

Name of Constituency : 157-Bhandup

I Shirish Gunwant Sawant (Name of candidate), a candidate for the above mentioned election, declare for public information the following details about my criminal antecedents:

(A) Pending Criminal Cases

Sr. No.	Name of Court	Case No. and Dated	Status of case (s)	Section(s) of Acts concerned and brief description of offence(s)
1.	Nil	Nil	Nil	Nil

(B) Details about cases of conviction for criminal cases- NOT APPLICABLE

Sr. No.	Name of Court & Date(s) of order(s)	Description of offence(s) & Punishment imposed	Maximum Punishment Imposed
1.	Nil	Nil	Nil

Place: 157-Bhandup

Date: 13-11-2024

Name & Signature of Candidate
(Shirish Gunwant Sawant)

FORMAT C-1

(For candidate to publish in newspaper, TV)

Declaration about criminal cases

(As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and address of candidate : **RAVINDRA DATTATRAY CHAVAN**

Chirayu, Jalaram Ashish, Nehru Road,
Dombivli East 421201

Name of Political Party : **Bharatiya Janata Party**
(Independent candidates should write "Independent" here)

Name of Election : **Maharashtra Legislative Assembly - 2024**

Name of constituency : **143 - DOMBIVLI**

I **RAVINDRA DATTATRAY CHAVAN**, a candidate for the above mentioned election, declare for public information the following details about my criminal antecedents:

(A) Pending Criminal Cases

Sl. No.	Name of Court	Case No. and Dated	Status of Case(s)	Section(s) of Acts concerned & brief description of offence (s)
1	Hon. Court of 6 th Jt. C.J.J.D and J.M.F.C., Belapur.	SCC No. 2924/2022	Pending	FIR No.147/2021, u/s 143, 341, 188, 269, 270 of IPC, u/s 3 of Epidemic Diseases Act of 1897, U/s 11 of Maharashtra Covid -19 Regulation, 2020, U/s 37(1) (3) 135, 115/117 of Maharashtra Police Act of 1951, U/s 3 of The Maharashtra Prevention of Defacement o Property Act, U/s 15, 19 of The Noise pollution (Regulation and Control) Rules 2000 with NRI Police Station.
2	Hon. Court of JMFC, 2 nd Court Ulhas Nagar.	Nil	Pending	FIR No 35/2016, u/s. 498A, 354, 376, 323, 324, 504, 506, 509, 406, 107 & 120 (b) of IPC with Vitthal wadi Police station.
3	Hon. Court of JMFC, 6 th Court, Nashik.	Nil	Pending	FIR No. 80/2014, u/s. 363, 143, 147, 342, 504, 506 of IPC with Indira nagar Police Station, Nashik.

(B) Details about cases of conviction for criminal offences

Sl. No.	Name of Court & Date (s) of Order (s)	Description of Offence (s) & punishment imposed	Maximum Punishment Imposed
1	Nil	Nil	Nil
2	Nil	Nil	Nil
3	Nil	Nil	Nil

Name & Signature of Candidate
RAVINDRA DATTATRAY CHAVAN

महाराष्ट्र शासन
अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी,
मुंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला,
जुने जकात घर, शिंदे भगतसिंग मार्ग, फोर्ट,
मुंबई-४००००९.
EMAIL ID-addcollmumbai@gmail.com
PH. NO-(०२२) २२६१००९३
जाहीर नोटीस

श्री. रमेश महादेव साळुंखे ...अपिलार्थी

विरुद्ध

सहायक आयुक्त महापालिका जी/दक्षिण विभाग व इतर १ ...प्रतिवादी

श्रीम. रमेश महिमाण तळकर

श्री. साई निकेलन को. सो. बिल्डिंग क्र. ६,
१३वा मजला, रम. क्र. १३०९,
सदानंद तांडे मार्ग, प्रभादेवी,

मुंबई-४०००२५ ...[प्रतिवादी क्र. २]

सदर जाहीर नोटीसद्वारे आपणास सूचित करण्यात येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र शोषणदंडी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विभाग) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शिंदे भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००९ येथे शोषणदंडीवर पात्रतेच्या विरोधात अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणास सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०२ केले आहे. प्रकरणी दि. १२.११.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणास सूचित करण्यात येते की, आपण नियोजित सुनावणी दि. १९.११.२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित / हजर राहून, आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमुद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणास काहीही सांगावयाचे नाही, असे मुहित धरून प्रकरणी गुप्ततेवर नियंत्रण घेण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

अध्यक्ष काकाकुन,
अपर जिल्हाधिकारी कार्यालय,
मुंबई शहर

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नगरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

११२, सोप विन्डिंग, मोदी इस्टेट, लाल बाहदुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०६६.

जाहीर नोटीस

काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित,
शां.प. नं. सी. ०२/११०७, पहिला मजला,
जी. विंग, मधुसूट रोड सेक्टर, प्लॉट नं. ४,
सेक्टर १९, तुपे, नवी मुंबई.

अर्जदार

अनुक्रमांक १ ते ११

खालील दर्शिलेल्या जाव देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २७/११/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या वकिलांमार्फत या कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

अ. जाव देणाऱ्याचे नाव अर्ज दाखल दिनांक दावा क्रमांक दावा रक्कम रु. जाव देणार क्र.

१. योगेश बाळासाहेब राणपिसे २६/०८/२०२४ ८५३ १,०९,५७६.५०/- १

२. प्रकाश हरिभाऊ शेलार २६/०८/२०२४ ८५३ १,०९,५७६.५०/- २

३. गणेश बाजीराव दोंडकर २६/०८/२०२४ ८५३ १,०९,५७६.५०/- ३

४. नामदेव गणपत फाले २६/०८/२०२४ ८५३ १,०९,५७६.५०/- ४

५. शिवाजी दामू टेमकर ०९/०८/२०२४ ८२० १६,१५९.५०/- १

६. नवनाथ बबन टेमकर ०९/०८/२०२४ ८२० १६,१५९.५०/- २

७. कमलेश रामदास शिंदे ०९/०८/२०२४ ८२० १६,१५९.५०/- ३

ही नोटीस आज दिनांक ०६/११/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेशह दिली आहे.

सही / -
सहाय्यक निबंधक
सहकारी संस्था (परसेवा)
बृहन्मुंबई नगरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.

शिक्रा

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नगरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

११२, सोप विन्डिंग, मोदी इस्टेट, लाल बाहदुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०६६.

जाहीर नोटीस

भावेश्वरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
१४०/२९, हनुमिंग शोभासागर चावड,
उमेश साळुंखे मार्ग, घोडपदेव,
मुंबई-४०० ०३३

अर्जदार

अनुक्रमांक १ ते ११

खालील दर्शिलेल्या जाव देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २७/११/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या वकिलांमार्फत या कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

अ. जाव देणाऱ्याचे नाव अर्ज दाखल दिनांक दावा क्रमांक दावा रक्कम रु. जाव देणार क्र.

१. भरत रामचंद्र यादव ५/१०/२०२४ ११५८ २,२४,७७२/- १

२. अनिल शांताराम गावडे ५/१०/२०२४ ११५८ २,२४,७७२/- २

३. संदिप धोंडिबा जाधव ५/१०/२०२४ ११५८ २,२४,७७२/- ३

४. महेंद्र शांताराम गावडे ५/१०/२०२४ ११५८ २,२४,७७२/- ४

५. शिंतल बाळकृष्ण धरणे ५/१०/२०२४ ११५९ ४,५७,८५९/- १

६. संगिता जितेंद्र मिसाळ ५/१०/२०२४ ११५९ ४,५७,८५९/- २

७. गणेश गोविंद मिस्त्री ५/१०/२०२४ ११५९ ४,५७,८५९/- ३

८. इलिझाबेद गणागामित्र कजेरे ५/१०/२०२४ ११५९ ४,५७,८५९/- ४

९. विठ्ठल वैजीनाथ काळकुंद्रिकर ५/१०/२०२४ ११५७ ४०,१७०/- १

१०. नितीन मारुती बकें ५/१०/२०२४ ११५७ ४०,१७०/- २

११. गौतम मिलिंद केशव ५/१०/२०२४ ११५७ ४०,१७०/- ३

ही नोटीस आज दिनांक १३/११/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेशह दिली आहे.

सही / -
सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था (परसेवा)
बृहन्मुंबई नगरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.

शिक्रा

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नगरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

११२, सोप विन्डिंग, मोदी इस्टेट, लाल बाहदुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०६६.

GSL SECURITIES LIMITED

CIN : L65990MH1994PLC077417

Regd. Office: 1/25 & 1/26, Tardeo Aircconditioned Market Society, Tardeo Road, Mumbai - 400 034

Tel No: 022-23516166 | Email: gslsecurities@gsl.com | Website: www.gslsecurities.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 30TH SEPTEMBER, 2024

(Rs in Lacs)

Particulars	Quarter ended			Half year ended		
	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited
1 Total Income from Operations	0.00	0.00	8.25	0.00	14.41	18.71
2 Other Income	0.16	1.51	0.24	1.67	0.24	64.89
3 Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-4.58	-7.87	2.81	-12.45	0.06	55.21
4 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-4.58	-7.87	2.81	-12.45	0.06	55.21
5 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-4.58	-7.88	2.80	-12.46	0.05	46.58
6 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1.29	1.12	6.95	2.41	23.57	25.42
7 Equity share capital	325.00	325.00	325.00	325.00	325.00	325.00
8 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	246.18	244.89	241.92	246.18	241.92	243.77
(a) Basic	-0.14	-0.24	0.09	-0.38	0.00	1.43
(b) Diluted	-0.14	-0.24	0.09	-0.38	0.00	1.43

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com and on the company website: www.gslsecurities.com

1) The above unaudited results were taken on record by the Board of Directors of the company in its meeting held on 13th November, 2024.

2) No provision for Income Tax for the current period has been made as the same is not required.

3) Provision for Deferred Tax has been made on the timing difference on account of depreciation on Fixed Assets.

4) The Company operates in only one segment (i.e financial activities)

5) Figures for the previous period are regrouped / rearranged wherever necessary.

For GSL Securities Ltd. Sd/-

S.K. Bagrodia Managing Director DIN:00246168</